

ABC GAS (INTERNATIONAL) LTD. CIN NO.: L27100MH1980PLC022118

Email: cs@abcgas.co.in WWW: www.abcgas.co.in

September 04, 2023

To

BSE Limited

Department of Corporate Services

Listing Department

PJ Towers

Dalal Street

Mumbai - 400001

Scrip Code: 513119

Dear Sir/Madam,

Sub: Intimation under Regulation 30 and Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations")

In accordance with Regulation 30 and Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations"), we are enclosing the copies of the newspaper advertisement titled '43rd Annual General Meeting of ABC Gas (International) Limited', published in Financial Express (English Newspaper) and Pratah Kal (Marathi Newspaper) on 04th September, 2023.

The same has also been uploaded on the Company's website which may be viewed at https://www.abcgas.co.in/

Kindly take the same on record.

Thanking you,

Yours faithfully,

For ABC GAS (INTERNATIONAL) LTD.

ROHITH SHOREWALA

DIRECTOR

DIN: 01650221 Enc: as above असून मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची

सोने-चांदीची पुन्हा उच्चांकाकडे धाव

कॅरेट सोन्याची किंमत आज रुपये ५९,४९० झाली होती. बुलियन मार्केट या वेबसाइटनुसार,

मुंबई, दि. ३ (प्रतिनिधी): १० ग्रॅम २४ किंमत ५९,४८० रुपये प्रति १० ग्रॅमवर बंद

व्हॅलेन्सीआ न्युट्रिशन लिमिटेड

सीआयएन : L51909MH2013PLC381314

नोंदणीकृत कार्यालय : एसएच-४, ए विंग, बिर्ल्डींग क्र. ३४, टिळक नगर, चेंबूर, सुहवास को-ऑप.

हा. सो.. मुंबई ४०० ०८९.

कॉर्पोरेट कार्यालय : ६०१ए, नीलकंठ बिझीनेस पार्क, नाथानी रोड, विद्याविहार (पश्चिम),

मुंबई ४०० ०८६. दूर. ८९२८०५६९७४

वेबसाइट : www.valencianutrition.com ईमेल : compliance@valencianutrition.com

सूचना

सूचना याद्वारे देण्यात येते की, सामान्य सर्क्युलर अनुपालन जारी मिनीस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स यांच्याद्वारे

बारी ११/२०२२ दि. २८ डिसेंबर, २०२२ व मिनीस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स द्वारे जारी व सर्क्युलर

क्र. सेबी/एचओ/सीएफडी/पीओडी-२/पी/सीआयआर/२०२३/४ अनुक्रमे सेबी द्वारे जारी ५ जानेवारी.

२०२३ (सदर संबंधात सर्क्युलर जारी अनुसार) यापुढे संदर्भित (एमसीए सर्क्युलर) अनुसार कंपनी कायदा

२०१३ च्या तरतूदी अनुसार व सेबी सूची विनियमन अनुसार कंपनीने १० वी वार्षिक सर्वसाधारण सभा

(एजीएम) गुरुवार, दि. २८ सप्टेंबर, २०२३ रोजी ११.०० वा. व्हीडिओ कॉन्फरेंसिंग (व्हीसी) वा अन्य

कंपनीच्या सभासदांची एजीएम गुरुवार दि. २८ सप्टेंबर, २०२३ रोजी स. ११.०० वा. (भाप्रवे) रोजी

सीक्युरिटीज ॲन्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया यांच्याद्वारे जारी एजीएम आयोजित सूचनेमध्ये ईलेक्ट्रॉनिक प्रत

अखोर करिता वित्तीय वर्षाकरिता अहवाल व सर्व सभासदांना कंपनी/ डिपॉझिटरी पार्टिसिपंट्स सह

नोंदणीकृत ईमेल आयडीवर पाठविला आहे. सदर सूचना कंपनीची वेबसाइट

www.valencianutrition.com वर व स्टॉक एक्सचेंज अर्थात बीएसई एनएसडीएल

www.evoting.nsdl.com व याव्यतिरिक्त एजीएमची सूचना कंपनीच्या सीक्युरिटीजकरिता

www.bseindia.com वर उपलब्ध आहे. सभासदांनी व्हीसी/ ओएवहीएम मार्फत एजीएममध्ये

ई–मेल आयडी नोंदणीकरण/ अद्ययावत करण्याचे स्वरूप : सभासद ज्यांनी ईमेल आयडी लागू तरतूदीस

अनुपालन आयोजित केली आहे व सभासदांना त्यांचे मतदान ईलेक्ट्रॉनिक स्वरूपात पार पाडण्याकरिता

सूचनेमध्ये कॅपचर्ड केल्यानुसार ई-मतदानाच्या संबंधात सूचना व तपशील कंपनी कायदा, २०१३ च्या

अनुच्छेद १०३ अंतर्गत अनुसार विहित ठरावांवर एनएसडीएल द्वारे प्रदानित ई-मतदान कंपनी/ रजिस्टर व

एजीएम दरम्यान परोक्ष ई-मतदान वा ई-मतदानामार्फत मतदान : कंपनीने सदर कालावधीच्या दरम्यान

कंपनीच्या सभासदांनी एजीएम सूचनेमध्ये निर्देशित बाबींवर ईलेक्ट्रॉनिकली निर्धारित तारखेस मतदान करावे.

परोक्ष ई-मतदान एनएसडीएल द्वारे मतदानाकरिता अकार्यरत करण्यात येईल व कंपनीच्या आरटीए

(बिगरोअर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड) यांना ईमेल investor@bigshareonline.com वर

कृपया नोंद घ्यावी की, परोक्ष ई-मतदानाचे स्वरूप व ई-मतदान एजीएमच्या दरम्यान जे सभासद प्रत्यक्ष

स्वरूपातील रोअर्स धारक आहेत व डिमटेरियलाईज्ड स्वरूपातील रोअर्स धारक आहेत त्यांनी एजीएमच्या

ठिकाणी सूचनेमध्ये प्रदानित तपशीलासह त्यांचे ई-मेल आयडी नोंदणीकृत नसल्यास त्यांनी नोंदणीकरण

कंपनीने ई-मतदान सुविधा (परोक्ष ई-मतदान व ई-मतदान एजीएमच्या ठिकाणी) प्रदान केले आहे व त्यांच

सर्व सभासद यांना एजीएमच्या ठिकाणी सर्व मतदानाचे स्वरूप करावे. याव्यतिरिक्त, कंपनीने ई-मतदा

प्रणाली मार्फत सुविधा प्रदान केली आहे. विस्तृत प्रक्रिया ई-मतदान संबंधात सूचनेमध्ये प्रदानित एजीएम

एबीसी गॅस (इंटरनॅशनल) लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय: १, महेष विला, वरळी, मुंबई ४०० ०१८.

दूर. ०२२-२४९३५५०८/२४९३८६९७ ईमेल : cs@abcgas.co.in वेबसाइट : www.abcgas.co.in

एबीसी गॅस (इंटरनॅशनल) लिमिटेड यांची ४३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा

(एजीएम) व्हिडीओ कॉन्फरेंसिंग (व्हीसी)/अन्य ऑडिओ व्हिज्युअल मीन्स (ओएव्हीएम) मार्फत

शुक्रवार, दि. २९ सप्टेंबर, २०२३ रोजी दु. ४.०० वा. भाप्रवे कंपनी कायदा, २०१३ च्या लागू तरतूदी

अनुसार व नियम अनुसार सीक्युरिटीज ॲन्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सूची अनिवार्यता व विमोचन

आवश्यकता) विनियमन २०१५ अनुसार व सर्व लागू सर्क्युलर अनुसार मिनीस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स

(एमसीए) व सीक्युरिटीज ॲन्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) एजीएमच्या सूचनेमध्ये विहित

एजीएमची सूचना व लेखा अहवाल वित्तीय अहवाल अनुसार वित्तीय वर्ष २०२२-२३ करिता मंडळाच

अहवाल, लेखापरीक्षित अहवाल व अन्य दस्तावेज संलगन आवश्यक असलेल्या अहवाल सभासदांना

एजीएमची सूचना व वार्षिक अहवालाची ईलेक्ट्रॉनिक प्रत सर्व सभासद यांना कंपनी/डिपॉझिटरी

पार्टिसिपंट्स/रजिस्ट्रर व शेअर ट्रान्सफर एजन्ट्स यांच्यासह नोंदणीकृत ईमेल आयडीवर प्रत्यक्ष स्वरूपात वा

कंपनीची वेबसाइट <u>https://www.abcgas.co.in</u> वेबसाइट वर व आरटीए

https://instavote.linkintime.co.in वर व स्टॉक एक्सचेंज अर्था बीएसई लि

र. भागधारक ज्यांचे शेअर्स प्रत्यक्ष स्वरूपातील असतील व त्यांनी अद्याप त्यांचे ईमेल आयडी कंपनी

यांच्यासह त्यांचे ईमेल आयडी नोंदणीकर/ अद्ययावत करावे व फॉर्म आयएसआर-१ च्या आरटीए

https://web.linkintime.co.in/KYC-downloads.html वेबसाइट वर आवश्यव

_{मी.} डिमटेरियलाईज्ड स्वरूपातील शेअर्स धारक सभासद : कृपया डिमॅट खाते तपशील डीपी द्वारे विहित

प्रक्रियांचा वापर करून डिपॉझिटरी पार्टिसिपंट्स यांच्यासह त्यांना ईमेल पत्त्यावर एजीएम २०२२-२३

करिता (ई-मतदान असक्षम करण्यास युजर आयडी व पासवर्ड सह ई-मतदान) ईलेक्ट्रॉनिकली

ती. एजीएम व्हीसी/ओएव्हीएम मार्फत एमसीए सर्क्युलर्स अंतर्गत आयोजित केली आहे व सभासदांचे

प्रत्यक्ष उपस्थिती पाठविण्यात येईल व ई-मतदान प्रणाली त्यानुसार एजीएमकरिता सभासदांद्वारे प्रॉक्सीद्वारे

. नभासदांनी एजीएमच्या सूचनेत विवहत व्यवसायांवर विचार करून मतदान करण्याकरिता ईलेक्ट्रॉनिक

तदान प्रणाली (ई-मतदान) मार्फत करावे. मतदानाचे स्वरूप व (<mark>परोक्ष ई-मतदान)</mark> परोक्ष ई–मतदाना

वरूप व ई-मतदान एजीएमच्या दरम्यान जे सभासद प्रत्यक्ष स्वरूपातील शेअर्स धारक आहेत व

डिमटेरियलाईज्ड स्वरूपातील शेअर्स धारक आहेत त्यांनी एजीएमच्या ठिकाणी सूचनेमध्ये प्रदानित

प्तभासदांनी एजीएममध्ये उपस्थित राहून व्हीसी/ ओएव्हीएम मार्फत प्लॅटफॉर्म प्रदानित लिंक

इनदाईम इंडिया प्रायव्हेद लिमिदेड https://instameet.linkintime.co.in वर उपस्थित राहावे. माहितीकरिता लॉगीन क्रेडेंशिअलचा वापर करून एजीएमच्या सूचनेमध्ये एजीएमच्या

सभासदांनी कृपया काळजी घ्यावी की एजीएमची सूचना व विवरण अनुसार एजीएममध्ये जोडर्त

ापशीलासह त्यांचे ई-मेल आयडी नोंदणीकृत नसल्यास त्यांनी नोंदणीकरण करून घ्यावे.

जावे मतदान स्वरूप ई-मतदान व मतदानाकरिता एजीएममध्ये उपस्थित राहावे

वसायांवर विचार विनीमय करण्याकरिता आयोजित करण्यात येत आहे.

https://www.bseindia.com वर उपलब्ध आहे.

ई-मेल आयडी अद्ययावत/ नोंदणीकरणाचे स्वरूप **:**

rnt.helpdesk@linkintime.co.in वर विनंती पाठवावी.

मुंबई ४०० ०८३ येथे करावे.

नियुक्ती केली आहे.

-मतदान मार्फत मतदान करण्याचे स्वरूप :

व्हीसी/ ओएव्हीएम मार्फत एजीएममध्ये जोडले जाणे :

भासदांना सूचना याद्वारे देण्यात येते की, कंपनीच्या सभासदांची ४३ वी वार्षिक सर्वसाधारण सभ

तीआवएन : L27100MH1980PLC022118

व्हॅलेन्सीआ न्युट्रिशन लिमिटेड करित

संपूर्ण वेळ संचालक व सीएफओ

(डीआयएन : ०९०७२४०५)

(पॅन: बीजेपीपीएस६२९३ई)

सही ∕∙

जय शाः

ट्रान्सफर एजन्ट (रजिस्ट्रर)/ डिपॉझिटरी पार्टिसिपंट्स (डीपी) यांच्यासह असेल.

परोक्ष ई-मतदान सदर तारीखा व वेळेपश्चात अकार्यतर करण्यात येईल.

ठिकाण : मुंबई

ABG.

दिनांक ०२ सप्टेंबर, २०२३

सहभागी व्हावे. एजीएममध्ये जोडले जाण्याकरिता एजीएम सचनेमध्ये प्रदान केलेला अहवाल पाहावा.

ऑडिओ व्हिज्युअल मीन्स (ओएव्हीएम) मार्फत सदर सर्क्युलर अनुसार जारी केली होती.

चांदी ७४,८३० रुपये प्रति किलोने विकली जात

इरवे

वेबसाईटनुसार, मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याची

किंमत प्रति १० ग्रॅम ५४,५३३ रुपये आहे.



दिनांक : ०१.०९.२०२३

ठिकाण : ठाणे

रुपये प्रतिकिलो होती. उत्पादन शुल्क, राज्य कर

आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या

ठाणे क्षेत्रिय कार्यालय: बी-३७, वागळे इंडस्ट्रियल इस्टेट, ठाणे (प) ४०० ६०४ दूर. ०२२-२५८२९४०६, २५८२३०४० इंमेल : cmarc_tha@mahabank.co.in मुख्य कार्यालय: लोकमंगल, १५०१, शिवाजीनगर, पुणे ५

(परिशिष्ट ४) ताबा सूचना (नियम ८(१) अंतर्गत)

याअर्थी अधोहस्ताक्षरीत **बँक** ऑफ महाराष्ट्रचे प्राधिकृत अधिकाऱ्यांनी सीक्युरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ ायनान्शिअल असेट्स ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सीक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अनुसार व सीक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ३ सहवाचिता कलम १३ च्या उप-अनुच्छेद (१२) अंतर्गत प्राप्त अधिकारान्वये नोंदणीकृत एडी/थेट डेलिव्हरी हस्ते यांच्याद्वारे कर्जदार श्री. विक्रांत विश्वनाथ आप्टे (अर्जदार व गहाणवटदार) व श्रीम. आरती विक्रांत आप्टे (सह-अर्जदार) यांना सचनेत निर्देशित संपूर्ण रक्कम :. २००८<mark>८७३.००/- (रु. वीस लाखा आढ हजार आढशे ज्याहत्तर मात्र)</mark> अधिक अलागू व्याज ८.४०% इ. सा. दराने दि. १२.०६.२०२३ अधिक अन्य प्रभार, खर्च व मूल्य रकमेचे प्रदान सदर सूचनेच्या तारखेपासू-६० विवसांच्या आत भरणा करण्याकरिता <mark>मागणी सूचना दि. १२.०६.२०२३</mark> जारी केली होती.

कर्जदार यांनी सदर रकमेचा भरणा करण्यास कसर केली असल्याने. सदर सचना कर्जदार व आम जनतेस देण्यात येर आहे की. अधोहस्ताक्षरितांनी सदर नियमांच्या नियम ८ सहवाचन सदर ॲक्टच्या अनच्छेद १३ (४) अंतर्गत त्यांना ब्राप्त अधिकारान्वये खालील निर्देशित मालमत्तेचा दि. **१ सप्टेंबर, २०२३** रोजी प्रतिकात्मक ताबा घेतला आहे. विशेषत: कर्जदार व आम जनतेस इशारा देण्यात येत आहे की, त्यांनी सदर मालमत्तेसंदर्भात व्यवहार करू नये व असे **क्रोणतेही व्यवहार हे बँक ऑफ महाराष्ट्र यांच्या प्रभारांतर्गत वरील निर्देशित रक्कमेच्या अधीन असेल**

कायद्याचे अनच्छेद १३ च्या उपअनच्छेद (८) च्या तरतदींअंतर्गत उपलब्ध कालावधीमध्ये प्रतिभत मालमत्त सोडवून घेण्यासाठी कर्जदारांचे लक्ष वेधून घेण्यात येत आहे.

मालमत्तेचे विवरण सर्व्हें क्र. २८/१, फ्लॅट क्र. ६०३, ६ वा मजला, बिल्डींग क्र. ३६, रिवरवूड पार्क सीएचएसएल, कल्याण शीव रोड, सांगारली, तालूका कल्याण, जिल्हा ठाणे.

बँक ऑफ महाराष्ट्राकरित सही/

> नरिंदर सिंह राय महाव्यवस्थापक व प्राधिकृत अधिकारी ठाणे क्षेत्र

ब्लॅक रोज इंडस्ट्रिज लिमिटेड सीआवएन : L17120MH1990PLC054828 नोंवणीकृत कार्यालय : १४५/ए, मित्तल टॉवर, नरिमन पॉईंट, मुंबई ४०००२१.

दूर. +९१-२२-४३३३ ७२०० फॅक्स : +९१-२२-२२८७ ३०२२ ई-मेल : investor@blackrosechemicals.com वेबसाइद : www.blackro ३३ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना व बुक क्लोजर तपशील

सूचना याद्वारे देण्यात येते की, कंपनीच्या समासदांची ३३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) शुक्रवा दि. २९ सप्टेंबर, २०२३ रोजी स. ११.३० वा. (माप्रवे) व्हिडीओ कॉन्फरेंस (व्हीसी)/अन्य ऑडिओ विज्युअ मीन्स (ओएव्हीएम) मार्फत एजीएम सचनेमध्ये विहित व्यवसायांवर विचारविनीमय करण्याकरिता आयोजित केली आहे

सीक्युरिटीज ॲन्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी सर्क्युलर) यांच्याद्वारे जारी सामान्य सर्क्युलर क्र. १४/२०२० १७/२०२० व २०/२०२० दि. ८ एप्रिल, २०२०, १३ एप्रिल, २०२० व ५ मे, २०२० अनुक्रमे व सर्क्युलर क्रमा सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी१/सीआयआर/पी/२०२०/७९ दिनांक १२ मे, २०२० अनुपालन व अन्य लाग् तरवद यांच्यासह कॉर्पोरेट अफेअर्स यांचे मंत्रालय , भारत सरकारी (एमसीए सर्क्युलर्स) द्वारे जारी व्हीसी/ओएव्हीए मार्फत कंपनी कायवा, २०१३ (ॲक्ट) व सेबी (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन २०१५ (सेबी सूची अनिवार्यता) अनुसार सेंट्रल डिपॉक्सिटरीब सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल) मार्फत प्रदानि र्जीएमच्या सूचनेमध्ये व्यवसायांवर विचारविनीमय करण्याकरिता आयोजित केली आहे. ॲक्टच्या अनुच्छेद १०३ च्या अंतर्गत रिनॉकिंग हेतुकरिता व्हीसी/ ओएव्हीएम मार्फत एजीएममध्ये उपस्थित राहावे. सदर सर्क्युलर सहवाचन एजीएमची सूचना तसेच अतिविशेष अहवाल लेखा वित्तीय अहवाल, मंडळाचा अहवाल

वार्ष्क्रिक अहवाल २०२२-२३ करिता वैधानिक लेखापरीक्षक अहवाल यांच्यासह ॲक्टच्या वित्तीय वर्षाकरिता (वार्षिक अहवाल) अंतर्गत कंपनी वा डिपॉझिटरी पार्टिसिपंट्सह नोंदणीकृत ईमेल आयडी वर सभासद/ मागधारक यांन ईलेक्ट्रॉनिक मोड मार्फत पाठवावे. वार्षिक अहवालाची ईलेक्ट्रॉनिक पाठवणी सभासदांना वार्षिक अहवालाची प्रत nyनीची वेबसाइट <u>www.blackrosechemicals.com</u> वर उपलब्ध आहे व स्टॉक एक्सचेंज बीएसई लिमिटेड <u>www.bseindia.com</u> व नॅशनल सीक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) www.evoting.nsdl.com वर उपलब्ध आहे. नोंदणीकरणाचे स्वरूप/ ईमेल आयडी अपडेट करणे व बँक खाते तपशील :

ए) एमसीए सर्क्युलर्स व सेबी सर्क्युलर्स सहवाचन भागधारकांनी कृपया डिपॉझिटरी पार्टिसिपंट्ससह त्यांचे ईमेल आय

नोंदणीकत / अद्ययावत करावे व सदर वर्षामध्ये कोणत्याही भागघारकांना वार्षिक अहवालाची प्रत्यक्ष प्रत पाठविल नाही आहे. भागधारक ज्यांचे शेअर्स प्रत्यक्ष स्वरूपातील असतील व त्यांनी अद्याप त्यांचे ईमेल आयडी कंपनी बँक तपशील यांच्यासह नोंदणीकृत नाही त्यांनी कृपया त्यांचे फॉर्म आयएसआर-१ वरील उपलब्ध कंपनीचे www.blackrosechemicals.com पाहावे व आवश्यक दस्तावेज यांच्यासह सॅटेलाईट कॉपरित सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड, ए/१०६-१०७, दत्तानी प्लाझा, इस्ट वेस्ट इंडस्ट्रियल कंपाऊंड, अंबेरी कुर्ला रोड सफेद पुलजवळ, साकी नाका, मुंबई ४०० ०७२. **बी**. सभासद[े]जे डिमटेरियलाईज्ड स्वरूपातील शेअर्स धारक त्यांचे डिमॅट खात्यामध्ये डिपॉझिटरीज पाट्रिसिपंट्स (डीपी)

सह त्यांचे बैंक खाते तपशील अपडेट करावे व ई-मेल आयडी नोंदणीकृत करावे. व्हीसी / ओएव्हीएम मार्फत एजीएममध्ये जोडले जाण्याकरिता व ई-मतदान मार्फत मतदान करण्याचे स्वस

सभासद व्हीसी/ ओएव्हीएम मार्फत केवळ सामान्य सर्वसाधारण सभेमध्ये उपस्थित राह् शकतात वार्षिक सर्वसाध सभेच्या सूचनेमध्ये प्रदानित ईलेक्ट्रॉनिक मतदान प्रणाली (ई-मतदान) मार्फत करावे. परोक्ष ई-मतदान (परोक्ष इई-मतदान) मार्फत सभासद निर्धारित तारखेनुसार परोक्ष ई-मतदानाद्वारे आधीच मत दिलेले सभासद समेस उपस्थित राह शकतात, परंतु त्यांना एजीएमच्या ठिकाणी पुन्हा मत देतायेणार नाही. सी. परोक्ष ई–मतदानाचे स्वरूप व ई–मतदान एजीएमच्या दरम्यान जे सभासद प्रत्यक्ष स्वरूपातील शेअर्स धारक आहे

व डिमटेरियलाईन्ड स्वरूपातील शेअर्स घारक आहेत त्यांनी एजीएमच्या ठिकाणी सूचनेमध्ये प्रदानित तपशीलासह त्यांचे ई-मेल आयडी नोंदणीकृत नसल्यास त्यांनी नोंदणीकरण करून घ्यावे. ई-मतदाना मार्फत मदान करण्याकरिता लॉगीन . केंडेंशिअल सभासदांना ईमेल मार्फत करावे. सभासद यांना कंपनी/ आरटीए/ डिपॉझिटरी पार्टिसिपंट्स सह नोंदणीकृत न केल्यास वा एजीएमच्या सूचनेमध्ये नोट्स मध्ये दिलेल्या खालील सूचनांचे पालन करावे. सदर लॉगीन क्रेडेंशिय व्हीसी / ओएव्हीएम मार्फत एजीममध्ये उपस्थित राहावे. कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) नियम, २०१४ सहवाचन कंपनी कायदा, २०१३ च्या अनच्देद ९१ अंतर्गत व सेब

(सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन २०१५ अनुसार सुधारित समासदांचे रजिस्ट्रर व कंपनीचे शेअर द्रान्सफर बुक्स शनिवार, दि. २३ सप्टेंबर, २०२३ ते शुक्रवार, दि. २९ सप्टेंबर, २०२३ (दोन्ही दिवस समाविष्ट) दरम्यान एजीएमच्या हेतकरिता बंद राहिल. संचालक मंडळाची सभा दि. २६ मे, २०२३ रोजी अंतिम लाभांश रु. ०.५५/- प्रति शेअर्स करिता होत आहे व दर्शन

मूल्य रु. १/- प्रत्येकीचे शेअर्स वर होत आहे. अंतिम लामाश जर मंजूर झाल्यास एजीएमच्या समासतांद्वारे परोब ई-मतदान व ई-मतदानाचे स्वरूप एबीएमच्या दरम्यान सूचनेमध्ये विहित प्रदानित त्यांचे ईमेल आयडी नींदणीकर करावे व डिमटेरियलाईन्ड स्वरूपात शेअर्स धारक आहेत तयांनी नोंदणीकरण करावे. सदर आयकर ॲक्ट, १९६१ अंतर्गत व सुघारित वित्तीय कायदा २०२० अनुसार लाभांश उत्पन्न व कंपनीचे भागधार

यांना कर कपात करणे आवश्यक आहे (टीडीएस) तसेच भागघारकानां प्रदान करावे व परोक्ष ई-मतदान व मतदानाच अहवाल व एजीएमचे मतदान एजीएमच्या हेत्करिता परोक्ष ई-मतदान व investor@blackrosechemicals com वर अहवालीत तारखेस शकवार, दि. २२ सप्टेंबर, २०२३ रोजी सादर करण्यात येईल. सभासदांनी कृपया सूचनेमध्ये पार पडलेल्या सर्व सूचनांची नोंद घ्यावी (ईलेक्ट्रॉनिकली पाठविलेले) व विवरण तसेच

एजीएममध्ये जोडले जाण्याकरिता तपशील एजीएममध्ये ई–मतदान व परोक्ष ई–मतदानामार्फत मतदान करावे. ब्लॅक रोज इंडस्ट्रिज लिमिटेडकरिता दिनांक २ सप्टेंबर, २०२३ हर्षिता शेट्टी

ठिकाण : मुंबई कंपनी सचिव व अनुपालन अधिका

CREATIVE

विकाण : मुंबई

दिनांक : ०४ सप्टेंबर, २०२३

क्रिएटीव्ह न्युटेक लिमिटेड सोआवर्षः : L52392MH2004PLC148754 नौवणीकृत कार्योलय : ३ रा व ४ था मवला, प्लॉट क्र. १३७एवी, कांदिवली को-ऑप. इंडस्टियल इस्टेट लिमिटेड, चारकोप, कांदिवली पश्चिम, मंबई ४०० ०६७ दूर. ९१-२२-५०६१२७०० ईमेल : cs@creativenewtech.com

वेबसाइद : www.creativenewtech.com

आयएसओ ९००१: २०१५ प्रमाणित कंपन क्रिएटीव्ह न्युटेक लिमिटेडची १९ वी वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना

सूचना याद्वारे देण्यात येत आहे की, क्रिएटीव्ह न्युटेक लिमिटेडची (कंपनी) सभासदांची १९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा दि. २५ सप्टेंबर, २०२३ रोजी स. ११.०० वा. व्हिडीओ कॉन्फरेसिंग (व्हीसी)/ अन्य ऑडिओ व्हिज्युअर मीन्स (ओएव्हीएम) मार्फत कंपनी कायदा, २०१३ च्या लागू तरतूदीसह १९ व्या एजीएमच्या सूचनेमध्ये विहित सेबी (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन २०१५ (सेबी सूची विनियमन) अनुसार जारी केली आहे. १९ व्या एजीएमची सूचनेची ईलेक्ट्रॉनिक प्रत व प्रक्रिया व ई-मतदान माहिती व वार्षिक अहवाल २०२२-२३ दि. ०२ सप्टेंबर, २०२३ सर्व सभासदांना ईमेल आयडी व कंपनी/ डिपॉझिटरीज यांच्यासह पाठविला आहे.

१९ वी एजीएमची सूचना व वार्षिक अहवाल २०२२-२३ कंपनीची वेबसाइट www.creativenewtech <u>com</u> व रजिस्ट्रर व शेअर ट्रान्सफर एजन्ट (आरटीए) lawoo@bigshareonline.com वर व एनएसई लिमिटेड वेबसाइट <u>www.nseindia.com</u> वर उपलब्ध आहे. सेबी सूची विनियनामच्या विनियमन ४२ व ॲक्टच्या अनुच्छेद ९१ अंतर्गत सभासदांचे रिनस्ट्रर व शेअर ट्रान्सफ

बुक्स दि. १८ सप्टेंबर, २०२३ ते २५ सप्टेंबर, २०२३ (दोन्ही दिवस समाविष्ट) दरम्यान बंद राहिल. . समासद जे त्यामुळे, कंपनीचे समभाग घारक असलेल्या सर्व सभासदांना प्रत्यक्ष स्वरूपात वा डिमटेरियलाईज स्वरूपात १८ व्या एजीएमच्या सुचनेमध्ये एजीएमच्या ठिकाणा व्यतिरिक्त एनएसडीएलच्या ईलेक्ट्रॉनिक मतदान

प्रणाली मार्फत एजीएमच्या सुचनेमध्ये पार पाडण्यात येईल. सर्व सभासदांना सुचित करण्यात येते की : १. १९ व्या एजीएममध्ये उपस्थित सभासदांनी व्हीसी/ओएव्हीएम मार्फत

https://ivote.bigshareonline.com वर व त्यांचे ई-मतदान क्रेडेंशिअल पाहावे.

. परोक्ष ई-मतदानाचे स्वरूप व ई-मतदान १९ व्या एजीएमच्या दरम्यान जे सभासद प्रत्यक्ष स्वरूपातील शेअर घारक आहेत व डिमटेरियलाईन्ड स्वरूपातील शेअर्स घारक आहेत त्यांनी एजीएमच्या ठिकाणी सूचनेमध प्रदानित तपशीलासह त्यांचे ई-मेल आयडी नोंदणीकृत नसल्यास त्यांनी नोंदणीकरण करून घ्यावे. . सभासदांचे नाव सभादांचे राजिस्ट्रर व लाभार्थी माललक यांच्याद्वारे डिपॉझिटरी द्वारे <mark>निर्धारित तारीखा अनुसा</mark>न

सोमवार, वि. १८ सप्टेंबर, २०२३ रोजी एजीएमच्या संबंधात परोक्ष ई-मतदान मार्फत उपलब्ध आहे. निर्घारित तारीख ईलेक्ट्रॉनिक मीन्सद्वारे सक्षमरित्या एजीएमच्या ठिकाणी दि. १८ सप्टेंबर, २०२३ आहे. कंपनीचे

समभाग धारक असलेल्या सर्व सभासदांना प्रत्यक्ष स्वरूपात वा डिमटेरियलाईज्ड स्वरूपात त्यांच्या नोंदणीकृत पत्त्यावर निर्धारित तारीख लॉगीन आयडी व पासवर्ड प्राप्त करावा. त्यामुळे काही व्यक्तीनी कार्स्टींग मतदान करण्याकरिता विद्यमान युजर आयडी व पासवर्ड ई-मतदानाकरिता एनएसडीएल सह आधीच नोंदणीकृत करावे. परोक्ष ई-मतदानाची सुरुवात दि. २२ सप्टेंबर, २०२३ शुक्रवारी होईल व दि. २४ सप्टेंबर, २०२३ रोजी

५.०० वा. बुधवार बंद होईल. परोक्ष ई-मतदान दि. २४ सप्टेंबर, २०२३ रोजी ५.०० नंतर अकार्यतर केले

जाईल व मतदान एका पार पाडले की त्यानंतर मतदानामध्ये बदल करता येणार नाहीत. . सभासदांना एजीएममध्ये ईलेक्टॉनिकली अर्थात व्यवहारांवर विचारविनियम करण्याकरिता ई-मतदानाच् सेवांच्या माध्यमातन सेंटल डिपॉझिटरीज सर्व्हिसेस लि. यांच्याद्वारे प्रदानित ई-मतदानाच्या माध्यमातन मतदान

करावे व परोक्ष ई-मतदान मॉड्युल सीडीएसएलद्वारे अकार्यरत करण्यात येईल व मतदान ठरावानंतर मतदान तारीख व वेळेपश्चात मतदान करता येणार नाही. . परोक्ष ई–मतदानाचे स्वरूप व ई–मतदान एजीएमच्या दरम्यान जे सभासद प्रत्यक्ष स्वरूपातील शेअर्स घारक आहेत व डिमटेरियलाईन्ड स्वरूपातील शेअर्स घारक आहेत त्यांनी एजीएमच्या ठिकाणी सचनेमध्ये प्रदानित तपशीलासर

त्यांचे ई-मेल आयडी नोंदणीकृत नसल्यास त्यांनी नोंदणीकरण करून घ्यावे. . जे सभासद प्रत्यक्ष स्वरूपात वा डिमटेरियलाईज्ड स्वरूपातील शेअर्स धारक आहेत त्यांना निर्धारित तारीख संबंधित डिपॉझिटरी यांच्यासह सभासद ने इनिचटी शेअर्सचे घारक आहेत व प्रत्यक्ष स्वरूपात कंपनीचे आरटीए

बिगशेअर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड (आरटीए) यांना +९१ -२२-६२६३८२०० व ईमेल आयर्ड lawoo@bigshareonline.com वर पाहावे. . कोणत्याही चौकशीकरिता ईलेक्ट्रॉनिक स्वरूपात सुविधा श्री. तेजस दोशी यांना मुख्य अनुपालन अधिकारी व

कंपनी सचिव यांना ईमेल cs@creativenewtech.com करावा. क्रिएटीव्ह न्युटेक लिमिटेड करिता

-FDOUS!

if any.

Any other matter(s) to be

None

तेजस दोशी मुख्य अनुपालन अधिकारी व कंपनी सचिव एसीएस-३०८२८ इंमेल : cs@creativenewtech.com OMKARA

अनु.

晒.

ओमकारा असेट्स रिकन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड

इ कार्यालय : सी/५१५, कनाकिया क्रिलीऑन, जंक्शन ऑफ एलनीएस रोड व सीएसटी रोड बीकेसी एक्बीनॉक्सजबळ, कुर्ला (पश्चिम), मुंबई ४०० ०७०. दूर. : ०२२–२६५४४०००/८०९७९९८५९६

(परिशिष्ट - ४-ए) (नियम ८(६) ची तरतूद पाहा) स्थावर मालमत्तेच्या विक्रीकरिता विक्री सूचना सीक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) ऋल्स, २००२ च्या नियम ९(१) अंतर्गत सीक्युरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल

असेट्स ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सीक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अंतर्गत स्थावर मालमत्तेच्या विक्रीकरिता ई-लिलाव विक्री सूचना. सूचना याद्वारे आम चनतेस देण्यात येते की, विशेषत: कर्जदार/सह-कर्जदार/ हमीदार श्री. शरद रामचंद्र म्हात्रे, श्रीम. सुजाता शरद म्हात्रे, डॉ. संजीव वामन वालंज व हों. अपूर्णा संजीव वालंज यांना खालील विवरणीत स्थावर मालमनेकरिता खालील निर्देशित स्थावर मालमना पतिभत धनक यांच्याकडे गहाण/ प्रभारित ठेवून ओमकारा असेट्स रिकन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड, प्रतिभूत घनको यांच्या प्राधिकृत अधिकारी यांच्याद्वारे प्रतिकात्मव nबा घेण्यात आला आहे व ओमकारा असेट्स रिकन्स्ट्रकशन प्रायव्हेट लिमिटेड प्रतिभूत धनको यांच्याकडे असलेल्या वरील निर्देशित कर्बदार सह-कर्जदार यांच्याकडून खालील निर्देशित थकबाकींची वसुली करण्याकरिता दि. २१.०९.२०२३ रोजी स. ११.०० वा. (बोली सादरीकरणाची अंतिम तारीख व वेळ दि. २०.०९.२०२३ रोबी ४.०० वा.) थिकत असलेल्या रु. ४,३९,९०,४२०/- (रु. चार करोड एकोणचाळीस लाख नव्यद हजार चारहो वीस मात्र) दि. ११.०६.२०१९ अतुसार पुढील व्याच व खर्च यांच्या वसुलीकरिता दि. १२.०६.२०९९ पासून बशी आहे जेथे आहे, बशी आ जी आहे व जेथे कुठे आहे आधारावर व कोणत्याही रिकोर्स आधाराविना करण्यात येईल. ओमकारा असेट्स रिकन्स्ट्रक्शन प्रा. लि. (ओमकारा पीएस ०९/२०१९-२० ट्रस्ट चे ट्रस्टी म्हणून कार्यरत) यांनी फुलरटोन इंडिया क्रेडिट कंपनी लिमिटेड

ांच्याकहून प्रतिभूती समवेत अभिहस्तांकन करार दि. १४.०८.२०१९ अंतर्गत सदर वरील कर्जवार/ हमीवार यांच्या संबंधात संपूर्ण थकित कर्ज प्राप्त केले कर्जदार/सह-कर्जदार/ हमीदार यांचे सरफैसी कायदा, २००२ च्या अनुच्छेद १३(८) अंतर्गत प्रतिभृत मालमत्तेचे कपात करण्याकरिता लक्ष वेघून घेण्य

स्थावर मालमत्तेचे विवरण, राखीव मूल्य व इसारा रक्षम ठेव व ज्ञात अडथळे (काही असल्यास) ते खालीलप्रमाणे :

मालमत्तेचे विवरण

,,,,,,				
₹.	सर्व तो भाग व भूखंड असलेली एनए जिमन भोजम ताक्यात असून विविध प्राप्तिकरणे) व रचना यांच्यासा पेट्रोल पम्प मोजमापित १८०० जी. फूट २. हॉटेल मोजमापित ८७५ जी. फूट व पान शांग, टायर गोवाम, जागा, कार्यालय जागा आदी सन्दें क्र. १६/२/३ १६/२/६ (नवीन सन्दें क्र. १९) गाव अप्तजन्त नाकाजवळ, पड्या, तालुका भिवंडी, जिल्हा ठाणे ये १ पूर्वेस : शेतजमिन, पश्चिमेस : मुंबई नाशिक हायवे प्लॉट.	ह मोबमापित ४९७५ ची.फूट संबंधित १. , मोबमापित १५०० ची. फूट ३. गरेंब, , लेबर क्वार्टर्स, रहिवासी ब्लॉक, एटीएम भाग, सर्व्हें क्र. १६/२/२ व सर्व्हें क्र. ही, मुंबई नाशिक हायवे, पाडवा टोल थील मालमत्ता व सीमा ख्वालीलप्रमाणे	५,५०,००,०००/-	रु - ५५,००,०००/-
1000		A		
ई-लिलावाची तारीख		दि. २१.०९.२०२३ रोजी स. ११.०० वा.		
0) 4 0				

किमान बोली विस्तार रक्कम इरवेचे सहभागी/ केवायसी दस्तावेज/ पुरावे यांच्या दि. १९.०९.२०२३ रोजी ४.०० वा. बोली पन्नाचे सादरीकरणाकरिता अंतिम तारीख व वेव ७/१२ उतारा अनुसार उपलब्ध खालील निर्देशित क्षेत्र अनुसार विविध प्राधिकरणाद्वारे दायित्व ज्ञात अडथळे ताब्यात घेतलेल्या १. नॅशनल हायवे ३ च्या २३०० चौ. मीटर २. रिलायन्स गॅस ट्रान्सपोर्टेशन इफ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड ३४० चौ. मीटर सीक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) नियम, २००२ च्या नियम ८(६) सहवचान नियम ९(१) अंतर्गत कर्जदार/ सह कर्जदार यांना पंघरा दिवसांची सूचना प्रसिद्ध

विक्रीच्या विस्तृत अदी व शर्तीकरिता कृपवा खालील प्रदानित लिंक <u>http://omkaraarc.com/auction.php</u> वर पाहार्व बोलीदारांनी वेबसाइट <u>https://www.bankeauctions.com</u> ला भेट द्यावी वा सर्व्हिस प्रदाते मे. सी१ इंडिया प्रा. लि. दूर. हेल्पलाई-+९१-७२९९९८११२४/२५/२६, हेल्पलाईन ई-मेल आयडी support@bankauctions.com, श्री. भाविक

मो. ८८६६६८२९३७ ईमेल : maharashtra@c1india.com वर संपर्क साधावा. स्टेट्यूटरी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) नियम, २००२ च्या नियम ८(६) सहवचान नियम ९(१) विक्रीकरिता वैधानिक सूचना सदर सुचना सीक्युरिटायञ्जेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल असेट्स ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सीक्युरिटी इंटोस्ट ॲक्ट, २००२ सहवाचित सीक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ८(६) व अनुच्छेद ९(१) अंतर्गत वरील कर्ज खाते कर्जदार/ हमीदार यांना ३० (तीस) दिवसांची सूचना देणे अनिवार्य आहे व वरील संदर्भित तारीख व वेळे अनुसार जाहीर लिलाव मार्फत विक्री घारक यांना सूचित करण्यात येते की, ते मालमत्ता कपा

. करण्याकरिता इच्छक आहेत व वरील संदर्भित थकबार्कीचे प्रदान पुढील व्याज, मूल्य व त्यावरील खर्च यांच्यासह करतील. जर प्रदान करण्यास कस् झाल्यास मालमत्ता प्राधिकृत अधिकारी/ प्रतिमृत धनको यांच्या सीक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) नियम, २००२ च्या विहित नियम ८(५) अंतर्गत कोणत्यार प्रकारे विक्री करण्यात येईल. प्राधिकृत अधिकारी ओमकारा असेट्स रिकन ठिकाण : मुंबई (ओमकारा पीएस ०९/२०१९-२० ट्रस्टचे ट्रस्टी म्हणून क्षमतेमध्ये कार्यरत

KINTECH RENEWABLES LIMITED

Registered Office: Kintech House, 8, Shivalik Plaza, Opp. AMA, IIM Road, Ahmedabad, Gujarat 380015, India Ph. No.: +079-26303064 / 26303074; Fax: +079-26303052 E-mail ID: cs@kintechrenewables.com, cskintechrenewables@gmail.com Website: www.kintechrenewables.com

CIN: L46102GJ1985PLC013254 Recommendations of the Committee of Independent Directors ('IDC') for the Open Offer to the Shareholders of Kintech Renewables

Limited (hereinafter referred to as **'the Company'/ 'Target Company'**) by Mr. Dhruv Gupta and Mrs. Meenakshi Gupta (hereinafter referred to as 'Acquirers') under Regulation 26(7) of Securities and Exchange Board of India (Substantial Acquisition of Shares and Takeovers) Regulations, 2011 ('SEBI (SAST) Regulations, 2011'). 1. Date September 02, 2023

2.	Name of the Company	Kintech Renewables Limited
3.	Details of the Offer pertaining to the Company	Open Offer for acquisition of upto10,00,000 (Ten Lakh) Equity Shares representing 25.00% of the Expanded Share Capital of the Target Company at an Offer Price of INR 450.00/- (Indian Rupees Four Hundred and Fifty Only) per fully paid-up equity share payable in cash
4.	Name of the Acquirers	Mr. Vijay Singla Mr. Chetan Singla
5.	Name of the PAC	NA .
6.	Name of the Manager to the Offer	Corporate Professionals Capital Private Limited
7.	Members of the Committee of Independent Directors	Mr. Prakash Kumar Singh- Chairperson Mr. Arihant Chopra- Member
8.	IDC Member's relationship with the Company	The IDC members are Independent Directors of the Company.
9.	Trading in the Equity shares/ other securities of the Company by IDC Members	None of the IDC members hold any shares of the Company and neither have they traded in any equity shares / other securities of the Company during a period of 12 months prior to the date of Public Announcement and since then till date.
10.	IDC Member's relationship with the Acquirer	The IDC members do not have any relationship with the Acquirers.
11.	Trading in the Equity shares/ other securities of the Acquirer by IDC Members	Not Applicable
12.	Recommendation on the Open offer, as to whether the offer is fair and reasonable	Based on the review of the Public Announcement and the Detailed Public Statement issued by the Manager to the Offer on behalf of the Acquirers, IDC believe that the Open Offer is in accordance with SEBI (SAST) Regulations, 2011 and to that extent is fair and reasonable. The shareholders should independently evaluate the offer and take their own informed decision. They are also advised to seek expert tax opinion before taking their decision

in this regard.

13. Summary of reasons for recommendation

of 7,50,000 (Seven Lakh and Fifty Thousand) Equity Shares representing 75.00% of the Pre-Issue Paid-up Equity Share Capital of the Target Company of Face Value of INR 10.00/- (Indian Rupees Ten Only) at a price of INR 305.00/- (Indian Rupees Three Hundred and Five Only) per Equity Share of the Target Company aggregating to INR 22,87,50,000/- (Indian Rupees Twenty Two Crores Eighty Seven Lakh and Fifty Thousand only) to be paid in cash. Also, the Board of Directors of the Target Company n their meeting held on April 03, 2023, approved the issuance of 22,50,000 (Twenty Two Lakh and Fifty Thousand) Equity Shares of face value of INR 10 (Indian Rupees Ten only) each equity shares to Acquirer 1 and 7,50,000 (Seven Lakh and Fifty Thousand) Equity Shares of face value of INR 10 (Indian Rupees Ten only) each equity shares to Public Shareholders, inter alia approval from the shareholders of the Target Company was received on May 05, 2023 through postal ballot and further led by the Board of Directors of the Target Company in their meeting held on July 10, 2023. It has triggered the requirement to make Open Offer under Regulation 3(1) and Regulation 4 of SEBI (SAST) Regulations. The equity shares of the Company are listed and traded on the bourses of BSE and

Acquirer 2 has entered into a SPA dated April 03, 2023 with the Sellers for acquisition

are frequently traded within the meaning of definition of 'frequently traded shares' under clause (j) of Sub-Regulation (1) of Regulation 2 of the SEBI (SAST) Regulations) The Offer Price of INR 450.00/- (Indian Rupees Four Hundred and Fifty Only) is

	ustified, in terms of Regulation 8(2) of the SEBI (SAST) Regulations, being th highest of the following -				
S. No.	Particulars	Price			
(a)	The highest negotiated price per share of the target company for any acquisition under the agreement attracting the obligation to make a public announcement of an open offer	305/-			

Issue - INR 450/-The volume-weighted average price paid or payable for Not Applicable acquisition by the Acquirers along with their persons acting in concert during 52 weeks immediately preceding the date The highest price paid or payable for any acquisition by the Not Applicable Acquirers along with their persons acting in concerts during 26 weeks immediately preceding the date of the Public Announcement The volume-weighted average market price of shares for a period of sixty trading days immediately preceding the date of the public announcement as traded on the stock exchange where the maximum volume of trading in the shares of the target company are recorded during such period, provided

such shares are frequently traded (e) The Equity Shares are not frequently traded, the price Not Applicable, determined by the Acquirer and the Manager to the Offer since the equity considering valuation parameters including book value, shares of the comparable trading multiples, and such other parameters as I Target Company

are customary for valuation of shares of such companies are frequently In view of the parameters considered and presented in table above, in the opinion of

the Acquirers and the Manager to the Offer, the Offer Price INR 450.00/- (Indian Rupees Four Hundred and Fifty Only) per share is justified in terms of Regulation 8 of the SEBI (SAST) Regulations.

Details of Independent Advisors,

To the best of our knowledge and belief, after making proper enquiry, the information contained in or accompanying this statement is, in all material respect, true and correct and not misleading, whether by omission of any information or otherwise, and includes all the information required to be disclosed by the Company under the Takeover Code.

> For and on behalf of The Committee of Independent Directors (Kintech Renewables Limited)

Place: New Delhi Prakash Kumar Singh Chairperson - Committee of Independent Directors Date: September 04. 2023

प्तभासदांनी कपया नोंद घ्यावी की :

ठिकाण : मुंबई

दिनांक ०४.०९.२०२३

महेश डेव्हलोपर्स लिमिटेड (पूर्वीचे महेश डेव्हलोपर्स प्रायव्हेट लिमिटेड म्हणून जात तीआवएन : U45200MH2008PTC186276 कित कार्यालय : उमा शिखर, १३ वा रोड, खार टेलेफोन एक्सचेंजजवळ,

मंडळाच्या आदेशान्य

श्यामलाल प्रसाद शोरेवाल

हीआयएन : ०००८८०७७

सही/

खार (पश्चिम), मुंबई, महाराष्ट्र - ४०० ०५२, भारत दुख्यनी क्र. ०२२-२६००००३८ ई-मेल : mdplgroup@gmail.com वेबसाइट: www.maheshdevelopers.com वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना

सूचना याद्वारे वेण्यात येत आहे की, महेश डेव्हलोपर्स लिमिटेड (पूर्वीचे महेश डेव्हलोपर्स प्रायव्हेट लिमिटेड म्हणून ज्ञात)

कंपनी) याची १५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (५ वी एजीएम पोस्ट लिस्टींग) बुधवार, दि. २७ सप्टेंबर, २०२३ रोजी प्त. ११.०० वाजता सेठ इसारदास वरंदमाल मेमोरियल धर्मशाळा, सिंधू स्वीट्स, ३ रा रोड, खार (प), मुंबई ४०० ०५२ आयोजित करण्यात येत आहे. वित्तीय वर्ष २०२२–२०२३ करिताचा वार्षिक अहवाल कंपनी/डिपॉझिटरी यांच्यासह त्यांचे ईमेल पत्ता नोंदणीकृत करावा

न समासदांना त्यांचे नोंदणीकृत ईमेल आ<mark>यडी ईलेक्ट्रॉनिकली स</mark>भासदांना समेच्या ठिकाणी पाठवणी पूर्ण केली आहे. वेत्तीय वर्ष २०२२–२०२३ करिता वार्षिक अहवाल व सभेची सचना कंपनीची वेबसाइट वर उपलब्ध आहे व कंपनीच **गेंदणीकृत कार्यालय येथे सर्व कार्यदिवशी शनिवार, रविवार व सार्वजनिक सुद्दीचा दिवस वगळता सभेच्या तारखेपर्यं**त कंपनी त्यांच्या समासदांना ईलेक्ट्रॉनिक मीन्स (ई–मतदान) द्वारे समेच्या ठिकाणी प्रस्तावित ठरावांवर मतदान करण्याचे हक

प्रदान केले आहेत. सभासद सभेमध्ये ठिकाणी (परोक्ष ई-मतदान) अन्य ठिकाणी ईलेक्ट्रॉनिक मतदान प्रणालीचा वापर करून मतदान करावे. कंपनीने ई-मतदान सुविधा प्रदान करण्याकरिता एजन्सी म्हणून एनएसडीएल ची सेवा नियुक्त केली

तभेच्या सूचनेसह ई-मतदानाच्या संबंघातील सर्पर्क म्हणून सभासदांना सूचनेची पाठवणी पूर्ण केली आहे. परोक्ष ई-मतदान सुविधा रविवार, दि. २४ सप्टेंबर, २०२३ रोजी स. ९.०० वा. (भाप्रवे) सुरु होत आहे व परोक्ष ई-मतदान

ांगळवार. दि. २६ सप्टेंबर, २०२३ रोजी सायं. ५.०० वा. (भाप्रवे) बंद होईल. परोक्ष ई–मतदान कालावधीच्या संपेपर्यंत परोक्ष ई-मतदान सुविधा ब्लॉक केली आहे.

या व्यक्तींचे नाव सभासदांचे रजिस्ट्ररमध्ये उपलब्ध असल्यास निर्धारित तारीख दि. २० सप्टेंबर, २०२३ परोक्ष ई–मतव सविधा उपलब्ध करून दिली आहे.

ए) परोक्ष ई–मतदान एनएसडीएल मार्फत अकार्यरत करण्यात येईल, व सभासदांद्वारे मतदानाकरिता सदर तारीखा व वेळेपश्चात मतदान करता येणार नाही, सभासदांना सभेमध्ये बदल करता येणार नाही. बी) सभासद जे परोक्ष ई–मतदानाद्वारे त्यांचे मतदान पार पाद्धू शकतात त्यांनी सभेमध्ये उपस्थित राहावे परंतू त्यांना पुन्ह

मतदान करता येणार नाही. ती) एखाद्या व्यक्तीचे नाव सभासदांचे रजिस्ट्रर व त्यांचे लाभार्थी मालक यांचे रजिस्ट्रर यांच्यामध्ये उपलब्ध असेल व . डिपॉझिटरीज द्वारे मेन्टेन्ड असेल त्यांना निर्घारित तारीख अनुसार सामान्य सभेमध्ये मतदान तसेच परोक्ष ई–मतदानाची सुविधा प्राप्त करण्याचा अधिकार आहे

सूचना कंपनीची वेबसाइट <u>https://www.maheshdevelopers.com</u> वर उपलब्ध आहे . जर ईलेक्ट्रॉनिक मीन्स मार्फत मतदानाच्या संबंधात काही तक्रारी/ चौंकशी असल्यास सभासदांनी/ लाभार्थी मालव यांनी खालील प्रमाणे संपर्क साघावा : नाव : प्रकाश चिमनानी

पत्ता : उमा शिखर, १३ वा रोड, खार टेलेफोन एक्सचेंजच्या मागे, खार (प), मुंबई ४०० ०५२ ईमेल : mdplgroup@ gmail.com दूर. क्र. ०२२–२६००००३८, २६४६२९०९ महेश डेव्हलोपर्स लिमिटेडकरित (पूर्वीचे महेश डेव्हलोपर्स प्रायव्हेट लिमिटेड म्हणून ज्ञात)

सही/-महेश रतिलाल सापारिया ठिकाण : मंबई विनांक : ०२.०९.२०२३ ४०१४१४००

FINANCIAL EXPRESS

IT firms step up EV use for employee commutes

SAMEER RANJAN BAKSHI Bengaluru, September 3

WITH A MASSIVE 5.5 million workforce, IT companies are increasingly using electric vehicles (EVs) to provide commute to their employees. With companies now mandating employees to come to office, the percentage of EVs in the total mix of vehicles used for transporting employees is set to increase to 8% by 2025.

This week, Tech Mahindra introduced green transports for employees in its Noida campus. This aims to boost the company's zero-carbon footprint ambition and improve fuel economywhile reducing harmful emissions and noise pollution. Harshvendra Soin, global chief people officer and head, marketing, Tech Mahindra, said: "Embracing a zero-carbon footprint is our commitment to sustainability, and in this direction,

introducing EVs for our employees is a significant step towards a greener future. This transition aligns with our core values of responsible corporate citizenship...." In May this year, Accenture

introduced EVs in its transportation fleet to enable climate-smart travel options for its people across four locations Bengaluru, Mumbai, Hyderabad and the NCR. Over 200 EVswere added to the Accenture fleet in India, helping the company further reduce its carbon footprint, the company had said. Wipro, in its recent annual

report of FY23, said: "By 2030, we plan to use 100% renewable energy for our electricity requirements in India, and progress towards 100% electric mobility for our transport operations." It added, "As the situation of the pandemic improves and things return to normalcy, we have observed an increase in business travel and for that reason, we are looking to transition to low-emission travel choices and policies. We have taken steps that would optimise and make our travel more sustainable for employees (buses, commuter trains) and carpooling."

Gaurav Vasu, founder, UnearthInsight, said: "Today about 5% of cabs used to transport IT employees are EVs. This was less than 2%; pre-Covid. The Covid disruption and workfrom-home mode acted against mainstreaming of EVs. Now that employees are coming back to office, this is rising. In our estimate, this will increase to 8%; in the next two years.

Similarly, HCLTech had a successful pilot of transport sustainability through EVs in Bengaluru and Hyderabad in FY23.

C ALPHALOGIC

AGM of the Company.

Walmart pays \$3.5 billion to increase holding in Flipkart

Certificate No. of

138103

230104

338131

63716

307701

307702

413004

524691

12921

82230

388752

162223

257193

358273

511922

525513

For Hero MotoCorp Ltd.

Company Secretary & Compliance Officer

Dhiraj Kapoor

No.(s) Shares

20 05

25

50

20

05

25

250

50

50

20

05

25

250

has increased its stake in Flipkart as it paid \$3.5 billion (around ₹28,953 crore) to

Hero

Folio No.

HML0061980

HML0118302

HML0136950

HML0012894

HML0154922

HML0100134

HML0068388

Place: New Delhi

Date: 02.09.2023

US RETAIL GIANT Walmart acquire shares from its noncontrolling interest holders in six months to July 31. Additionally, during these six

Hero MotoCorp Limited CIN: L35911DL1984PLC017354, Regd. Office : The Grand Plaza, Plot No.2, Nelson Mandela Road,

Vasant Kunj - Phase-II, New Delhi - 110070

Phone No. 011-46044220 | Fax No. 011-46044399

E-mail: secretarialho@heromotocorp.com, Website: www.heromotocorp.com

Distinctive Nos.

12451265-12451284

16187183-16187187

20782123-20782147

3185316-3185365

19933039-19933058

19933059-19933063

35192405-35192429

65460991-165461240

645566-645615

4111016-4111065

34042743-34042792

15071702-15071721

18597238-18597242

32515859-32515883

46579711-46579960

165952546-165952915

Public Notice for Issue of Duplicate Share Certificates

Members of the general public and existing shareholders of Hero MotoCorp

Ltd. ('Company') are hereby informed that the Original Share Certificates, details

of which are given hereunder have been reported lost/misplaced/stolen/not

received and that pursuant to requests received from concerned shareholders, the

ompany intends to issue duplicate share certificates in lieu of the said original

Value

FV.10/-

FV.10/-

FV.10/

FV.10/

FV:10/-

FV.10/

Any person having objection to issue of duplicate Share Certificates, as mentioned

herein above, may submit the same, in writing, with the Company marked

secretarialho@heromotocorp.com within 7 days from the date of publication of

this Notice. In the meanwhile, members of the public are hereby cautioned against

ABC GAS (INTERNATIONAL) LIMITED

CIN: L27100MH1980PLC022118

Registered Office: 1, Mahesh Villa, Worli, Mumbai - 400 018

43rd Annual General Meeting of ABC Gas (International) Limited

Members are requested to note that the 43rd Annual General Meeting ("AGM") of the

Members of the Company will be held on Friday, September 29, 2023 at 04.00 P.M. (IST)

through Video Conferencing (VC) / Other Audio Visual Means (OAVM) in compliance with all

the applicable provisions of the Companies Act, 2013 and Rules made thereunder and the

Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements)

Regulations, 2015 read with all the applicable circulars on the matter issued by the Ministry

of Corporate Affairs ("MCA") and Securities and Exchange Board of India ("SEBI"), to

The Notice of AGM and the standalone audited financial statements for the financial year

2022-23, along with Board's Report, Auditors' Report and other documents required to be

attached thereto, will be sent to the members of the Company, electronically, whose e-mail

address is registered with the Company / Registrar and Share Transfer Agent, Link Intime

India Private Limited / Depository Participant(s). The Notice of the AGM and the aforesaid

documents will also be available on the website of the Company at

https://www.abcgas.co.in and on the website of the RTA at https://instayote.linkintime.co.in

a) Members holding shares in physical mode, who have not registered / updated their e-

mail address with the Company, are requested to register / update their e-mail address

by submitting Form ISR-1 available on the website of the RTA

https://web.linkintime.co.in/KYC-downloads.html duly filled and signed along with

requisite supporting documents to Link Intime India Ltd. at C-101, 247 Park, L.B.S.

In terms of MCA Circulars, the Company has also enabled the Members to update their

email address with the Company for limited purpose of receiving the Annual Report

including Notice of the AGM for FY 2022-23 (including e-voting instructions along with

the User ID and the Password to enable e-voting) electronically, by sending an email on

Members holding shares in dematerialised mode, who have not registered / updated

their e-mail address are requested to register / update the same with the Depository

Members can cast their vote(s) on the business as set out in the Notice of the AGM through

electronic voting system ("e-voting"). The manner of voting, including voting remotely

"remote e-voting") by Members holding shares in dematerialised mode, physical mode

and for Members who have not registered their e-mail address has been provided in the Notice of the AGM. Members attending the AGM who have not cast vote(s) by remote e-

Members will be able to attend the AGM through VC/OAVM, through platform provided by

Link Intime India Private Limited, at https://instameet.linkintime.co.in. The information

about login credentials to be used and the steps to be followed for attending the AGM are

Members are requested to carefully read the Notice of the AGM and in particular

instructions for joining the AGM, manner of casting vote through remote e-voting or

ALPHALOGIC INDUSTRIES LIMITED

CIN: U01100PN2020PLC194296

Registered office: 405, Pride Icon, Near Columbia Asia Hospital,

Email: alphalogic.cs@gmail.com , Web: www.alphalogicindustries.com

Kharadi Bypass Road, Pune- 411014 (MH).

and on the websites of Stock Exchanges i.e. BSE Limited at https://www.bseindia.com.

935508/24938697 | E-mail: cs@abcgas.co.in | Website: www.abcgas.co.in

to the 'Secretarial Department' at its Registered Office or send an email

Share Certificates (Face Value Rs.2/-) in their favour :

Shareholders

Name

NILA BHATT

JAYDEEP BHAT

JEETENDRA J

SHIKHA JAIN

MADHUSUDHAN

ASARAM

SAMDANI

SHIRISH ASARAN

SAMDANI

V RADHA

VINITA VIVEK

BALWALLY

NITEEN

BHAGWAT

dealing in the above mentioned Share Certificates.

transact the business set out in the Notice calling the AGM.

Manner of registering / updating e-mail address:

Marg, Vikhroli (West), Mumbai 400083.

Manner of casting vote(s) through e-voting:

voting will be able to vote electronically at the AGM.

Joining the AGM through VC/OAVM:

Shareholders are hereby Informed that the (03rd) Third Annual General Meeting (AGM) of the

Company will be held on Saturday, the 23rd day of September, 2023 at 02:30 P.M. (IST)

through Video Conferencing (VC)/other Audio-Visual means (OAVM) to transact the business

as set forth in the notice of the AGM which will be sent to the shareholders for convening the

Pursuant to General circular dated April 08 2020, April 13 2020, May 05, 2020, September 20,

2020, December 31, 2020, January 31, 2020, December 08, 2021, December 14, 2021, May 05,

2022 and December 28, 2022 issued by the Ministry of Corporate affairs (MCA), Collectively

referred as MCA circulars and SEBI Circular dated May 12, 2020, January 15, 2021, May

13,2022 and January 05, 2023 (SEBI Circulars) and in compliance with the provisions of the

Companies Act, 2013 and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements)

Regulations, 2015 ("Listing Regulations"), the 03rd AGM of the Company is being conducted

through VC/OAVM, which does not require physical presence of members at a common venue.

Shareholders will be able to attend the AGM of the company through VC and their presence

through the VC facility shall be reckoned for the purpose of quorum under Section 103 of the Act.

In compliance with the above provisions and the circulars, the notice of the AGM and the Annual

Transfer Agent (RTA) only through electronic means. The remote e-voting period commences on

18th September 2023 at 9:00 am and will end on 22nd September 2023 at 5:00 pm. The cut-off

date for e-voting will be 16th September 2023. The Notice and the Annual report will also be

available on the company's website at www.alphalogicindustries.com and on the stock

explained in the Notice of AGM.

voting at the AGM.

Place: Mumbai

Date: 04.09.2023

Participant(s) where they maintain their demat accounts.

months, the company received \$700 million related to new rounds of equity funding for the company's majorityowned PhonePe subsidiary, said the retailer in a US Securities & Exchange Commission (US SEC) filing. — PTI

Shivalik Bimetal Controls Limited

16-18, New Eectronics Complex Chambaghat, Dist. Solan, Himachal Pradesh - 173 213 Phone: + 91-11- 26027174 Fax: + 91-11- 26026776

investor@shivalikbimetals.com | www.shivalikbimetals.com NOTICE OF THE 39™ ANNUAL GENERAL MEETING,

REMOTE E-VOTING AND BOOK CLOSURE INFORMATION Notice is hereby given that the 39" Annual General Meeting ("AGM") of the Members of SHIVALIK BIMETAL CONTROLS LIMITED ("the Company") is scheduled to be held on Tuesday, the 26" day of September, 2023 at 10.30 AM (IST) at Hotel Namastasya, Bye Pass Road, Near New Bus Stand, Lawi Khurd, Solan, Himachal Pradesh 173212 to transact the businesses as set out in the Notice of the AGM dated 29" August, 2023.

In terms of the provisions of Section 101 and 136 of the Companies Act, 2013 ("the Act" read with Rule 18 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, and any other applicable provisions, the Notice setting out the Ordinary and Specia Businesses to be transacted at the AGM together with the Attendance Slip and Proxy Form along with the Annual Report for financial year 2022-23 dispatched on Saturday September 02, 2023 through electronic mode to those members whose e-mai addresses are registered with the Company/Depositories/RTA and the physical copies were dispatched to the other shareholders through permitted mode.

The aforesaid documents are also available on the Company's website a www.shivalikbimetals.com, on the website of stock exchanges i.e., BSE Limited a www.bseindia.com and National Stock Exchange of India Limited a www.nseindia.com and also on the website of Company's Registrar and Share Transfer Agent, MAS Services Limited at www.masserv.com.

n terms of Section 108 of the Act read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, Secretarial Standard-2 on General Meetings and relevan provisions of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 "Listing Regulations"), each as amended from time to time, the Company is pleased to provide to its members, the facility to exercise their right to vote electronically, through e oting services provided by MAS Services Limited from a place other than the venue of the AGM ("remote e-voting"), on all resolutions as set out in the Notice. The manner of remote e-voting by members holding shares in dematerialized mode, physical mode and for members who have not registered their e-mail addresses is provided in the Notice

The Members of the Company are further informed as follows:

Date of Completion of dispatch of notice: 02" September, 2023; The remote e-voting shall commences on Saturday, September 23, 2023 (9:00 a.m. IST) and ends on Monday, September 25, 2023 (5:00 p.m. IST). The remote e-voting module shall be disabled by MAS Services Ltd. for voting thereafter

them in the paid-up equity share capital of the Company as on Tuesday, September 19 . Facility for voting through ballot paper shall also be made available at the AGM

. The voting rights of the Members shall be in proportion to the equity shares held by

Members who have not already cast their vote by remote e-voting shall be able to

exercise their right at the AGM. Members who have cast their vote by remote e-voting may also attend the AGM, but shall not be allowed to cast their vote again . The members whose names appear in the Register of Members / list of Beneficia Owners as on September 19, 2023, being the cut-off date, are entitled to avail the facility of remote e-voting as well as voting at the AGM. A person who is not a member

as on the cut-off date should treat this Notice for information purpose only. In case a person has become the Member of the Company after the dispatch of this Notice but on or before the cut-off date may obtain the User ID and password in the

manner as provided in the Notice of the AGM. In case of any queries and/or grievance, you may refer the Frequently Asked Questions (FAQs) for Shareholders and e-voting user manual for Shareholders available at the download section of www.evoting.nsdl.com or call on toll free no. 1800-222-990 or send a request to Ms. Pallavi Mhatre at evoting@nsdl.co.in. or car also contact with RTA Mas Services Limited, Mr. Shrawan Mangla, Manager, a

Mr. Amit Saxena, Practising Company Secretary has been appointed as the Scrutinizer, for conducting the e-voting as well as voting at the AGM in a fair and

 The results on resolutions shall be declared not later than 48 hours from the conclusion of the AGM and the resolutions will be deemed to be passed on the AGM date subject to receipt of requisite number of votes in favour of the resolutions.

10. The results declared along with the Scrutinizer's Report will be available on the website of the Company at www.shivalikbimetals.com and on RTA's website at www.masserv.com and will also be communicated to BSE Limited and NSE Limited. Notice is further given that the Register of Members and Share Transfer Books of the Company pursuant to Section 91 of the Act will remain close from Wednesday, September 20, 2023 to Tuesday, September 26, 2023 (both days inclusive) for the purpose of the AGM. For Shivalik Bimetal Controls Ltd

Company Secretary

(Aarti Sahni)

Membership No: A25690

Place: New Delhi Dated: 05.09.2023

investor@masserv.com phone: - 011-26387281-83

CIN: L01111DL1993PLC052845 Regd. Off: 5190, Lahori Gate, Delhi - 110006 Phone: 011-23968328, Fax: 011-23968327 Corporate Off: C-32, 5th & 6th Floor, Sector-62, Noida-201301

Phone: 0120-4060300, Fax: 0120-4060398 Email: investor@krblindia.com; Website: www.krblrice.com NOTICE OF 30TH ANNUAL GENERAL MEETING OF KRBL LIMITED TO BE HELD THROUGH VIDEO CONFERENCING/ OTHER AUDIO VISUAL MEANS (VC/OAVM)

Dear Member(s)

By order of the Board

DIN:-00088077

Shyamlal Prasad Shorewala

NOTICE IS HEREBY GIVEN THAT the 30th (Thirtieth) Annual Genera Meeting (AGM) of the Members of KRBL Limited will be held or Thursday, 28 September 2023 at 12.00 Noon, through Video Conferencing / Other Audio Visual Means ("VC/OAVM") facility in compliance with the applicable provisions of the Companies Act 2013 and rules framed thereunder and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations") read with General Circular Nos. 20/2020 and 10/2022 dated 5 May 2020 and 28 December 2022, respectively, and other circulars issued in this respect issued by Ministry of Corporate Affairs ("MCA Circulars") and Circular Nos. SEBI/HO/CFD/CMD2 CIR/P/2022/62 and SEBI/HO/CFD/PoD-2/P/CIR/2023/4 dated 13 May 2022 and 5 January 2023 respectively issued by Securities and Exchange Board of India ("SEBI Circular"), without the physical

The Notice of 30th AGM and the Annual Report of KRBL Limited fo the year 2022-23 will be sent only by email to all those Members whose email addresses are registered with the Company or with their respective Depository Participants ("Depository"), in accordance with the MCA Circulars and the SEBI Circular. Members can join and participate in the AGM through VC/OAVM facility only The instructions for joining the AGM and the manner of participation in the remote electronic voting or casting vote through the e-voting system during the AGM will be provided in the Notice of AGM Members participating through the VC/OAVM facility shall be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Companies Act, 2013. The Notice of AGM and the Annual Report will also be available on the website of the Company i.e. www.krblrice.com under the head investor relations and the website of BSE Limited and National Stock Exchange of India Limited i.e www.bseindia.com and www.nseindia.com respectively.

presence of the Members at a common venue

Members holding shares in physical form who have not registered their email address with the Company/ RTA can obtain Notice of AGM, Annual Report and/or login credentials for joining the AGM through VC/OAVM facility including e-voting, by sending copy of the following documents by email to investor@krblindia.com or rta@alankit.com:

 a. signed request letter mentioning your name, folio number complete address along with the email address to be registered;

b. scanned copy of the share certificate (front and back); c. self-attested scanned copy of the PAN Card; and

d. self-attested scanned copy of the document (such as AADHAAR Card, Driving License, Election Identity Card, Passport) in support of the address of the Members as registered with the Company

Members holding shares in physical form may forward request for registration of email ID and Electronic Bank Mandate to the Company or RTA along with the documents as mentioned in Point No.3 above and along with copy of Cancelled Cheque (For ECS registration only)

Members holding shares in demat form are requested to update their email address with their respective Depository Participant. Members holding shares in Demat form may contact their DP for registration/update their email address and Electronic Bank Mandate

5. The Register of Members and Share Transfer Books shall be

remain closed from Friday, 22 September 2023 to Thursday, 28 September 2023 (both days inclusive) for the purpose of AGM Pursuant to Section 108 of the Act read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 read with Regulation 44 of the Listing Regulations and Secretarial Standard on General Meetings, the Company is pleased to provide to its Members with the facility to cast their votes on all resolutions set forth in the Notice of the 30th AGM using electronic voting system (remote e-voting and e-voting during AGM) and has engaged the services of CDSL to facilitate voting through electronic voting system. Detailed procedure of remote e-voting/e-voting is being provided in the Notice of 30th AGM.

The above information is being issued for the information and benefit of all the Members of the Company and is in compliance with the various circulars issued by MCA and SEBI from time to time.

For KRBL Limited

Place: Mumbai Jyoti Verma Date: September 03, 2023 Company Secretary



MULTI COMMODITY EXCHANGE OF INDIA LIMITED

CIN: L51909MH2002PLC135594

Regd. Office: Exchange Square, Suren Road, Chakala, Andheri (East), Mumbai - 400093 Tel.: 022 6731 8888 Fax: 022 6649 4151 Email id: ig-mcx@mcxindia.com; website: www.mcxindia.com

NOTICE OF THE TWENTY-FIRST ANNUAL GENERAL MEETING AND E-VOTING INFORMATION

Notice is hereby given that the 21" Annual General Meeting (AGM) of the Company will be held on Tuesday, September 26, 2023 at 11:30 a.m. (IST) through Video Conferencing (VC) or Other Audio Visual Means (OAVM) without physical presence of the members at a common venue, in compliance with the provisions of the General Circular Nos. 20/2020, 02/2021, 19/2021, 21/2021, 2/2022 and 10/2022 issued by the Ministry of Corporate Affairs, Circular nos. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2022/62 and SEBI/HO/CFD/PoD-2/P/CIR/2023/4 issued by the Securities and Exchange Board of India ("SEBI") and other applicable circulars issued in this regard (hereinafter collectively referred to as "the Circulars") and in compliance with Section 108 of the Companies Act, 2013, read with Companies (Management and Administration) Rules, 2014 and Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements), Regulations, 2015 to transact the business as set out in the Notice convening the 21" AGM.

The Notice convening the 21" AGM of the Company along with the Annual Report for FY 2022-23 have been sent only through electronic mode on **September 03, 2023,** to all the members whose e-mail ids are registered with the Company's Registrar and Transfer Agent, Kfin Technologies Limited ("RTA") or with the Depository Participant(s) as on the cut-off date Friday, August 25, 2023. The Annual Report, inter-alia, containing the AGM Notice can be accessed on the website of the Company at https://www.mcxindia.com/investor-relations; the website of National Securities Depository Services Limited (NSDL) at www.evoting.nsdl.com and on the website of BSE Ltd. at www.bseindia.com. The members who have not registered their email id, are requested to follow the detailed instructions provided in the Notice convening the AGM for participating in the e-voting and the AGM through video conferencing.

The dividend for the Financial Year ended March 31, 2023, as recommended by the Board of Directors of the Company, if approved at the AGM, will be paid to the Members holding shares in physical/dematerialized form as on Friday, September 15, 2023 within 30 days from the date of declaration of the said dividend.

Remote E-voting/E-voting at AGM

Pursuant to the provisions of Section 108 of the Act and the Rules made thereunder, MCA circulars, and Regulation 44 of the SEBI (LODR) Regulations, 2015, the Company, through NSDL, is providing the facility of remote e-voting to its Members, to enable them to exercise their right to vote by electronic means in respect of businesses to be transacted at the AGM. Members may accordingly cast their vote electronically from a place other than venue of AGM (remote e-voting) on all the businesses/resolutions set forth in the Notice of the AGM. Members who could not vote through remote e-voting, may vote at the AGM through the 'e-voting' facility provided by NSDL during the AGM at www.evoting.nsdl.com

The details in this regard are given hereunder:

The remote e-voting will commence on Saturday, September 23, 2023 (9:00 AM

 The remote e-voting will end on Monday, September 25, 2023 (5:00 PM IST). Remote e-voting will not be allowed beyond this date and time and the e-voting module will be disabled by NSDL for voting thereafter.

iii. A person whose name is recorded in the Register of Members or in the Register of

Beneficial Owners maintained by the Depositories as on the cut-off date. i.e. Tuesday, September 19, 2023, will only be entitled to avail the facility of remote e-voting as well as e-voting at the AGM. iv. Any person who acquires shares of the Company and becomes a Member of the

Company after the dispatch of the Notice and holding shares as on the cut-off date i.e. Tuesday, September 19, 2023, may obtain the User ID and Password by sending a request at evoting@nsdl.co.in.

v. The facility of e-voting during the AGM can be availed by Members who have not already cast their vote by remote e-voting.

vi. A Member can opt for only single mode of voting i.e. through remote e-voting or e-voting during the AGM. If a Member casts votes by both the modes, voting done through remote e-voting shall prevail.

vii. The Members who have cast their vote by remote e-voting may also attend the meeting but will not be entitled to cast their vote again. Once the vote on a resolution is casted by the members, they shall not be allowed to change it subsequently.

viii. For detailed instructions pertaining to e-voting, Members may please refer to the instructions in the Notice of AGM or visit www.evoting.nsdl.com

ix. In case of any queries or issues or grievances regarding attending AGM and e-voting from the NSDL e-voting system, Members are requested to write an email to evoting@nsdl.co.in or contact at toll free no: 022 - 4886 7000 and 022 - 2499 7000 or through electronic means address to Ms. Pallavi Mhatre, Manager from NSDL, Trade World, 'A' Wing, 4th floor, Kamala Mills Compound, Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai - 400 013.

Mr. Prasen Naithani, Practicing Company Secretary, Proprietor of M/s P. Naithani & Associates, Company Secretaries, Mumbai, has been appointed as the Scrutinizer to scrutinize the e-voting process in a fair and transparent manner.

The Company requests all the shareholders to participate and effectively exercise their vote(s) either by remote e-voting or through e-voting during the AGM, on the resolutions moved by the Company in the Notice of AGM. As an initiative to encourage participation in large numbers, the Company shall strive to send reminder emails to all the eligible shareholders (whose email ids are registered as on the cut-off date (Tuesday, September 19, 2023) before the remote e-voting commences.

Shareholders holding shares in physical mode are requested to register/update their PAN, email address, mobile number, bank account details and nomination in terms of SEBI circular no. SEBI/HO/MIRSD/MIRSD-PoD-1/P/CIR/2023/37 dated March 16, 2023. Failure to do so will result in freezing of the folio of the physical shareholders by RTA. Shareholders are requested to register/update these details by sending duly filled in Form ISR-1 along with relevant proofs to our RTA, Unit: Multi Commodity Exchange of India Limited, Selenium Tower B, Plot 31-32, Gachibowli, Financial District, Nanakramguda, Hyderabad — 500 032 or by mailing the scan copies of the documents, duly e-Signed, from their email id registered with RTA at einward.ris@kfintech.com Format of Form ISR-1 is available on Company's website at https://www.mcxindia.com/investor-relations

In terms of MCA circulars mentioned above the physical attendance of members has been dispensed with, hence the facility for appointment of proxies by the Members will not be available for the 21st AGM.

The documents pertaining to the items of businesses to be transacted at the AGM, shall be available for inspection through electronic mode till the AGM, based on prior requests sent at iq-mcx@mcxindia.com.

We also request you to disclose your shareholding in the Company along with the shareholding of Persons Acting in Concert (PAC), if any. 'PAC' is defined under Reg. 2(q) of SEBI (Substantial Acquisition of Shares and Takeovers) Regulations, 2011.

> By order of the Board For Multi Commodity Exchange of India Limited

> > Manisha Thakur Company Secretary Membership No: A10855

financialexp.epa

Place: Pune

Date: 31.08.2023

Report for the Financial year 2022-23 will be sent to all the shareholders of the Company whose email addresses are registered with the Company/Depository Participant(s)/Registrar & Share

Manner of registering /updating email addresses Those Shareholders who are holding shares in dematerialized mode and have not registered/updated their email addresses with their depository participant(s) are requested to register/update their email addresses with the relevant depository Participant(s).

Manner of casting vote through e-voting:

Exchange website at www.bseindia.com.

The Company has availed the services of National Securities Depository Limited (NSDL) to facilitate e-voting to all its shareholders to cast their votes on the business as set forth in the notice of the AGM and the facility of voting through e-voting would also be made available during the AGM. The login credentials for casting votes through remote e-voting and e-voting during AGM shall also be made available to the shareholders through email. The detailed procedure for casting

votes through remote e-voting and e-voting during AGM shall be provided in the Notice of the AGM. The details will also be available on the website of the Company at www.alphalogicindustries.com and on the website of NSDL at https://evoting.nsdl.com. For Alphalogic Industries Limited

> Sd/-**Vedant Goel**

Managing Director

Place: Noida, Uttar Pradesh Date: 02 September 2023

By Order of the Board